

उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजन

डॉ. आदिनाथ ताकटे, शुभम
द्वाळे, डॉ. अनिल राजगुरु

व हुतांशो पिकांचे पेरणे ट्रावोंक
हंगामात वेळेत पूर्ण करणे अत्यंत
अवस्यक असते. जेणेकरून
पीक वाढीच्या काळात पिकांना अवस्यक
असलेले हवामान पिकांस उपलब्ध होईल.
प्रत्येक पिकांचे वाढीच्या दरम्यान असलेली
हवामानाचे गरज ही टरलेली असते. यात
बदल झाल्यास पीक वाढीकर अनिष्ट परिणाम
होतो. याला अपवाद सूर्यफूल पीक आहे.
सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम न होणाऱ्या
या पिकांचे कोणत्याही हंगामात लागवड करता
येते. याचा पिकाच्या उत्पादनाकर कोणताही
अनिष्ट परिणाम होत नाही.

जमीन

लागवडीसाठी चांगला निचरा होणारी
मध्यम ते भारी जमीन निवडावो. आम्लाचुक्त
व पाण्यात जमिनीत हो पीक चांगले येत नाही.

पूर्वमशागत


जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या
उप्पा आडव्या दोन ते तीन पाब्या घायावात.
शेवटच्या कुळवाच्या पाण्यांपूर्वी हेक्टरी २० ते
२५ गड्या चांगले कुजलेले शणखत घालावे.

पेरणी

उन्हाळी पेरणीकरिता फेहुवारीचा पहिला
पंथवडा ही उत्तम वेळ आहे. वागायती लागवड
सरी बरंवा वरंव्यावार टोकण पद्धतीने करावी.

पेरणीचे अंतर

- मध्यम ते खोल जमीन : ४५ वाय ३० सें.मी.
- भारी जमीन ६० वाय ३० सें.मी.
- संकरित वाण ६० वाय ३० सें.मी.



उन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी योग्य
जातीची निवड करावी.

वियापणे

पेरणीसाठी सुधारित वाणांचे ८ ते १०
किलो, तर संकरित वाणांचे ५ ते ६ किलो
वियापणे प्रति हेक्टरी वापरावे.

बीजप्रक्रिया

- मर रोगाच्या प्रतिवंधासाठी घायरम २ ते
२.५ ग्रॅम प्रति किलो वियाप्यास चोलावे.
- त्यानंतर अँझोटेवेंकर आणि सुरुद
वियाप्लिंगरे जिवाणु खव २५ ग्रॅम प्रति
किलो वियाप्यास पेरणीपूर्वी लावावे.

रासायनिक खत व्यवस्थापन

- वागायती पिकास नन्ह ६० किलो, सुरुद
३० किलो व पालाश ३० किलो प्रति
हेक्टरी प्रमाणे घावे. यापैकी अर्धे नन्ह
३० किलो आणि सुरुद व पालाशाची
संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी घावी. तर नाचाची
उरवित मात्रा ३० किलो नन्ह पेरणीनंतर एक
महिन्याच्या आत घावे.
- गंधाकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी
प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या
वेळी गांडुळ स्रावतून घावे.

- पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपांत
३० सें.मी अंतर उंचून विरळणी करावी.
- पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी

करावी. तसेच दोन कोळ्यम्या करावात,
पहिली कोळ्यासी पेरणीनंतर २० दिवसांनी
व दुसरी कोळ्यासी ३५ ते ४० दिवसांनी
करावी.

पाणी व्यवस्थापन

सूर्यफूल पिकास वाढीच्या संवेदनशील
अवस्थेत पाणी देणे अन्तर गरजेचे आहे.
ज्वें की रोप अवस्था, पुस्तकाची अवस्था,
फुलेच्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था
या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताप पढू
देणे नये. पुस्तकाची अवस्था ते दाणे भरण्याच्या
अवस्थेत पाण्याचा ताप पडल्यास दाणे पोकळ
हातात. परिणामी उत्पादनात घट येते.

विशेष बाबी

- पीक फुलोन्यात असताना सकाळ्ये ७ ते ११
या वेळेत हाताल तलम कापड गुंडांवून
फुलाच्या तवक्कवलून हळुवारपणे हात
फिलवावा. म्हणजे कृत्रिम परागांपत्रन
होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
- सूर्यफूलाच्या पूल उमलून्याच्या अवस्थेत
व त्यानंतर आठ दिवसांनी २ ग्रॅम वोरेंक्स
प्रति लिट्र पाणी या प्रमाणात मिसकून
फवारणी करावी. त्यामुळे दाणे भरण्याचे
प्रमाण व दाण्याचे वजन वाढते.
- परागांपत्रन होण्यासाठी प्रति हेक्टरी ४ ते ५
मध्यमांश्यांच्या पेट्या शेतात ठेवाव्यात.
- सूर्यफूल पिकाची फेरपाल्ट करावी.
सूर्यफूलाची मुळे जमिनीत खोलवू जातात.
त्यामुळे एकाच जमिनीत दरवर्षी सूर्यफूल
लागवड केल्यास जमिनीचा पोत विघडून
उत्पादन क्षमता कमी होते. तसेच रोप व
किंडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत
कमी ३ वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफूलाचे
पीक घेणे टाळावे.
- पीक फुलोन्यात असताना कीटकनाशकांची
फवारणी करू नये.

लागवडीसाठी वाण निवड

वाणांचे नाव	कालावधी (दिवस)	सरासरी उत्पादन (क्विं/हे.)	वैशिष्ट्ये
सुधारित वाण			
भानु	८५ ते १०	१२ ते १३	सर्व हंगामासाठी तसेच अवर्धण प्रवण विभागासाठी योग्य
फुले भास्कर	८० ते ८५	१६ ते १८	अवर्धणप्रवण भागास योग्य, अधिक उत्पादन, तेलाचे प्रमाण अधिक, काळेभोर दाणे
डॉ.आर.एस.एफ.- १०८	९५ ते १००	१५ ते १६	संपूर्ण भारतासाठी प्रसारित, तेलाचे प्रमाण अधिक
डॉ.आर.एस.एफ.-११३	९२ ते ९८	१६ ते १८	संपूर्ण भारतासाठी प्रसारित, अधिक उत्पादन
संकरित वाण			
के.बी.एस.एच.१	८५ ते १०	१२ ते १५	तेलाचे प्रमाण अधिक, अधिक उत्पादन
एल.डी.एम.आर.एस.एच.१	८५ ते १०२	१० ते १२	केवडा रोगास प्रतिकारक्षम, लवकर तयार होणारा
एल.डी.एम.आर.एस.एच.३	९५ ते १००	१० ते १४	केवडा रोगास प्रतिकारक्षम, मराठवाडा विभागासाठी
एम.एस.एफ.एच.८	९५ ते १००	१४ ते १६	उत्पादन स्थिरता अधिक
एम.एस.एफ.एच.१७	१०० ते १०५	१२ ते १५	अधिक उत्पादन क्षमता, वियांवर पांढऱ्या रेषा
के.बी.एस.एच.४४	९० ते ९५	१४ ते १६	अधिक उत्पादन क्षमता
फुले रविराज	९० ते ९५	१७ ते २०	परिश्रम महाराष्ट्रात खरोप हंगामात रशिरा फेरणीसाठी प्रसारित केलेला अधिक उत्पादन देणारा संकरित वाण, बड नेत्रोसिस रोगास प्रतिकारक्षम
एल.एस.एफ.एच.१७१	९० ते ९५	१८ ते २०	अधिक उत्पादन देणारा संकरित वाण, केवडा रोगास प्रतिकारक्षम
केंद्रीयसंसद- ५३	९० ते ९५	१६ ते १८	अधिक उत्पादन, सर्व हंगामासाठी योग्य
एलडीएमआरएच.१७१	९० ते ९५	१८ ते २०	अधिक उत्पादन, सर्व हंगामासाठी योग्य, संपूर्ण भारतात सूर्यफूल लागवड क्षेत्र